

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

(गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन)



मुख्य कार्यालय : चौथा मजला, काकडे बीझ आयकॉन, ई-स्क्वेअर जवळ,
पुणे विद्यापीठ रोड, अशोक नगर, शिवाजी नगर, पुणे - ४११०१६.

दूरध्वनी क्रमांक : (का.) : ०२०-२५५७७९९९९, २५५७७९००

ई-मेल : srapune@yahoo.in वेबसाईट : www.srapune.gov.in



वाचा :-

- १) मुळ बांधकाम परवानगी क्र.१९२६/२०१७ दि.०८/१२/२०१७.
- २) झोपुंप्रा २०१४ नुसार विशेष नियमावलीतील नियम क्र. एस.आर. ४(५) अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस दि.०७/०५/२०१९ च्या टिपणी अन्वये सुधारित मान्यता.
- ३) विकसक मे एम्पायर कन्स्ट्रक्शन यांचेकडून सुधारित नकाशांना मान्यतेसाठीचे पत्र दि १९/०८/२०२० (नकाशे प्राप्त दि.१९/१०/२०२०).

सुधारित बांधकाम परवानगी

सि.स.नं ५०१ व ५०० पैकी, स.नं.१७/४, व १७/५अ कोंडवा खुर्द, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे विकसक मे.एम्पायर कन्स्ट्रक्शन यांचे वास्तुविशारद प्राईव्ह डिझायनर्स यांनी सदर योजनेच्या सुधारित बांधकाम नकाशांना वाचा क्र.३ अन्वये मंजूरी अपेक्षिलेली आहे.

उपरोक्त वाचामधील क्र. २ अन्वये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (पुणे व पिंपरी चिंचवड) यांचेकडून प्रस्तुत योजनेसाठी एस.आर. ४(५) अन्वये सुधारित प्रशासकीय मान्यता देणेत आलेले आहे.

सदर मान्य योजनेच्या अनुषंगाने, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, सन १९६६ चे कलम ४४ व ४५, तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, सन १९४९ चे कलम २५३ व २५४ तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ इ. चे तरतूदीनुसार (तसेच प्रकरणी असलेली पूर्व मंजूर नकाशांची बांधिलकी विचारात घेता) व खालील तक्त्यात नमूद केलेनुसार आणि सोबतचे बांधकाम नकाशा संचामध्ये दर्शविलेनुसार तसेच खालील तक्त्यानंतरचे अटी व शर्तीसह, प्रकरणी सुधारित बांधकाम परवानगी देणेत येत आहे.

"A" WING (विक्री घटक) ✓

मजला	SALE				
	B/u क्षेत्र (चौ.मी.)		Tenements		
	Comm.	Resi.	Comm.	Resi.	
Upper Ground	१३१.२६	-	०६	-	
१ ला	१६२.२६	-	०७	००	
२ रा	१६२.२६	-	०७	००	
३ रा	-	२२६.९२	-	०५	
४ था	-	२२६.९२	-	०५	
५ वा	-	२२६.९२	-	०५	
६ वा	-	२२६.९२	-	०५	
७ वा	-	२२६.९२	-	०५	
८ वा	-	१८७.०६	-	०४	

५ वा	-	२०५.५०	-	०३
१० वा	-	५३.५८	-	०
एकूण	९५५.७८	१५८०.७४	२०	३२
	२०३६.५२		५२	

ii) "B" WING (पुनर्वसन + विक्री घटक) (Composite)


मजला	Rehab		Sale		Rehab		Sale	
	b/u क्षेत्र (चौ.मी.)		b/u क्षेत्र (चौ.मी.)		b/u क्षेत्र (चौ.मी.)		Tenements	
	Comm	Resi.	Comm.	Resi.	Comm	Resi.	Comm	Resi.
Lower Ground	-	-	-	-	-	-	-	-
Upper Ground	-	-	-	-	-	-	-	-
१ ला	-	१३१.३१	-	-	-	०६	-	-
२ रा	-	१३१.३१	-	-	-	०६	-	-
३ रा	-	८७.२१	-	४४.९०	-	०४	-	३०१ ३०२
४ था	-	१३१.३१	-	-	-	०६	-	-
५ वा	-	१३१.३१	-	-	-	०६	-	-
६वा	-	१३१.३१	-	-	-	०६	-	-
७वा	-	१३१.३१	-	-	-	०६	-	-
८वा	-	२१.९६	-	१०९.३५	-	०१	-	४ ४०१ ४०२ ४०३ ४०४ ४०५
एकूण	-	८९७.०३	-	१५३.८५	-	४१	-	७ ४०६
	८९७.०३		१५३.८५		४१		७	

एकूण पुनर्वसन बांधकाम क्षेत्र = ८९७.०३ चौ.मी.

एकूण विक्री घटक बांधकाम क्षेत्र = २१८९.९७ चौ.मी.

एकूण Excess Balcony क्षेत्र = १९.०७ चौ.मी.

एकूण बांधकाम क्षेत्र = ३१०६.०७ चौ.मी.



अटी/शर्ती

- प्रकरणी यापूर्वी दिलेल्या सर्व बांधकाम परवानग्या रद्द समजणेत याव्यात. तसेच सदर बांधकाम परवानगीची मुदत म.प्रा.व.न.र. अधि. १९६६ च्या कलम ४८ नुसार लागू राहील.

३५८

२. विषयांकित जमिनीचे मालकी हक्काबाबत व इतर कोणत्याही हक्काबाबत, वहिवाटीबाबत, चर्तुःसिमेबाबत, वाद-विवाद न्यायालयीन तंटा निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी विळसक जबाबदार राहील.
३. योजनेतील भूखंडाच्या हद्दीनुसार किमान १.५ मी उंचीची सिमाभिन्न आवश्यक त्या रस्ता वक्रीकरणानुसार (Road curvature) बांधणे बंधनकारक आहे. ज्या भूखंडावर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे त्या इमारतीचे भोगवटापत्र मागण्यापूर्वी प्रत्येक विकसकाने इमारतीसमोर सिमाभिन्तीच्या (कंपाऊंड वॉल) आत वृक्ष संवर्धन कायदा १९७५ च्या तरतूदीनुसार झाडे लावून ती व्यवस्थीत वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था व खबरदारी घ्यावी. रस्त्यावरील झाडांना जरुर ते संरक्षण कुंपण अर्जदाराने करावयाचे आहे. तसेच योजना क्षेत्रातील झाडे बांधकामासाठी तोडणे आवश्यक झाल्यास योग्य त्या प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.
४. कामगारांच्या सोयीसाठी जागेवर किमान पुरेशा तात्पुरत्या स्वरूपाच्या स्वच्छता गृहाची सोय करणेची, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था करणेची जबाबदारी विकसकाची राहील. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनीयमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ व त्याअंतर्गत अधिनियमाचे तसेच नियमाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
५. सदर प्रकरणी मान्य ले-आऊट नकाशा / बांधकाम नकाशा वरील **Slum Rehabilitation Authority Technical Department Pimpri Chinchwad Area APPROVED** दुरुस्त्या / अटी / शर्ती बंधनकारक राहतील.
६. महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम १९७१ (Slum Act १९७१) व झो.पु.प्रा. पिंपरी चिंचवड क्षेत्रासाठी लागू नियमावली, तसेच शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. यापुढे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांचे मान्यतेने अटी घालण्याचे अधिकार झो.पु.प्रा. कार्यालयास राहतील. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक / आदेश विकसकावर बंधनकारक राहतील.
७. पर्यावरण अधिनियम अथवा त्यासंबंधित कायद्याचे अनुषंगाने आवश्यक ती नियमानुसार पुर्तता करणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच इको हौसिंग बाबत सर्व अटी बंधनकारक राहतील.
८. या बांधकामासाठी Rain Water Harvesting करून पावसाचे पाणी साठविणे व ते पुनर्वापर करणे बंधनकारक राहील. सांडपाणी प्रक्रिया Recycling करणे आवश्यक आहे.
९. सांडपाणी विल्हेवाट (sewage treatment) पद्धतीचा अवलंब करूने बंधनकारक राहील.
१०. घन कचरा व्यवस्थापन Solid waste विल्हेवाटीसाठी ओला कचरा/स्तुका कचरा याचे नियोजन/ वर्गीकरण जमिन पातळीवर करणे बंधनकारक राहील.
११. Solar water heating system or RTPV system ची व्यवस्था ज्या भूखंडाचे क्षेत्र ४००० चौ.मी पेक्षा जास्त असेल अश्या भूखंडावर च्या इमारतीवर Solar water heating system or RTPV system बसविणे बंधनकारक राहील.
१२. बांधकाम साहित्यात पर्यावरण पूरक Environment friendly साहित्य जसे फ्लाय अॅश विटा इ. वापर करणे बंधनकारक राहील.

१३. बांधकाम परवानगीसाठी सादर केलेली कागदपत्रे चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळून आल्यास दिलेली बांधकाम परवानगी आपेआप रद्द होईल. बांधकाम नकाशातील सर्व आकडेमोड यामध्ये तफावत / दुरुस्त्या अगर चूक याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक व वास्तुविशारद यांची राहील.
१४. चलन क्र. ००९६ दि. २०/१०/२०२० अन्वये विकसक यांनी सदर सुधारित बांधकाम परवानगी अनुषंगाने शुल्क रक्कम रु. २,३२,७०९/- चा भरणा केल्याचे सादर केलेल्या वरुन निर्दर्शनास येत आहे, तथापि प्रस्तुत बांधकाम परवानगीचे अनुषंगाने विविध देय शुल्कांच्या परिगणनेमध्ये तफावत आढळून आल्यास फरकाची रक्कम त्वरीत भरणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच विविध शुल्काबाबत शासनाकडून / प्राधिकरणाकडून वेळोवेळी होणारे बदल बंधनकारक राहतील.
१५. नकाशात दाखविलेल्या नियोजनामध्ये पूर्व परवानगीशिवाय कोणतेही बदल करू नये. तसेच इमारती बांधकाम करतानाची देखरेख (Supervision) हे सुशिक्षित तज्ज्ञ अभियंत्यामार्फत करणेची व गुणवत्ता नियंत्रण (Quality Control) ची जबाबदारी संपूर्णपणे विकसक/ वास्तुविशारद यांची राहील.
१६. प्रस्तुत बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर परवानाधारक / भूखंडधारक यांनी जागेवर खालील प्रमाणे माहिती दर्शविणारा फलक लावावा.
- अ. भूखंडधाराकाचे / परवानाधारकाचे (विकसक / वास्तु विशारद) नाव व पत्ता.
 - ब. भूखंड क्रमांक त्याच्या हड्डी व सभोवतालची माहिती नमुद करणे
 - क. बांधकाम आरंभ प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक
 - ड. एकूण मंजूर बांधकाम क्षेत्र / मजले.
१७. विक्री घटक इमारतीमधील बाल्कनी बांधकाम क्षेत्र तसेच Refuge area करणे अनुज्ञेय नाही त्या कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात.
१८. बेसमेंटचा वापर Not for habitation purpose व केवळ परवानगी प्राप्त वाहनतळासाठी अनुज्ञेय आहे. सदरहू बेसमेंट वापरण्याबाबत उल्लेख फलकावर ठळक अक्षरात नमूद करण्यात यावा. त्याचे रहिवासी / व्यापारी वापरास प्रतिबंध राहील. बेसमेंटसाठी पुरेशा प्रमाणात वायु विजनाची सोय नैसर्गिकरित्या अथवा मेक्निकल पद्धतीने करणे बंधनकारक राहील. तसेच इमारतीमधील प्रस्तावित रॅम्पचा स्लोप किमान १:१० इतका असणे आवश्यक राहील.
१९. आपत्कालीन व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार प्रस्तावित बांधकाम हे भूकंप विरोधक (Earthquake Resistant) पद्धतीने होईल, याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक / वास्तुविशारद यांची राहील. याबाबत Structural Designer यांचे प्रमाणपत्र हे जोते तपासणी पूर्वी सादर करण्यात यावे.
२०. फायर एस्केप जिना (safety stop door सह) बाहेरील बाजूस उघडेल याची दक्षता घेण्यात यावी. तसेच इमारतीमधील प्रस्तावित लॉफ्टची उंची (Head room) १.५० मीटरचे मर्यादित तसेच क्षेत्र ३३% / ५०% मर्यादित ठेवण्यात यावे.
२१. विक्री घटक इमारतीसाठी स्थावर संपदा अधिनियम २०१६ (RERA ACT) च्या तरतुदी बंधनकारक आहेत.
२२. योजनेच्या रेखांकनातील रस्ते, खुली जागा (DCPR मधील तरतुदीनुसार), सार्वजनिक वापराचे वाहनतळ सर्व रहिवाशांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.



२३. म.वि.यो. तील रस्तारुंदी क्षेत्र पुणे म.न.पा.कडे त्वरीत हस्तांतरीत करण्यात यावे. याशिवाय टप्पेनिहाय टिडीआर आणि भोगवटा पत्र अनुज्ञेय होणार नाही.
२४. योजनेमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी (physically disable persons) आवश्यक त्या सोधी सुविधा बांधकामामध्ये उपलब्ध करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी विकसकाची राहील. 365
२५. सदरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थ पना/नोंदणी ३० दिवसांमध्ये करण्यात यावी.
२६. सिमाभिंत / संरक्षक / प्रतिधारक भिंत ही तज्ज आर.सी.सी सल्लागाराकडून प्रचलित भारतीय मानक आय.एस.४५६-२०००, आय.एस.१४४४८-१९९८ व अनुषंगिक इतर मानांकामधील तरतुदीनुसार डिझाईन करून घेवून भारत राष्ट्रीय भवन निर्माण संहिता (नेशनल बिल्डिंग कोड) मधील तरतुदीनुसार तज्ज सल्लागाराचे देखरेखीखाली करण्यात याव्यात. सिमाभिंत आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर मध्ये व संरक्षक / प्रतिधारक भिंत ही आर.सी.सी. मध्येच इमारत विकसनाचे कोणतेही काम करण्यापूर्वी बांधण्यात याव्यात. तसेच लगतच्या बांधकाम / विकसनाचा विचार करून सदर मिळकतीचे तळघराचे कामाचे स्ट्रक्चरल कन्सलटंट कडून डिझाईन ड्रॉईंग घेवून काम करण्यात यावे.
२७. योजनेतील प्रत्येक इमारतीच्या बाहेरील बाजूचा (सामासिक अंतरामधील) एक मी.वी.सी.चा समांतर भाग paved असणे बंधकनकारक राहील.
२८. प्रस्तुत प्रकरणी इमारतीची बहुमजली उंची विचारात घेता Aviation Authority अथवा Survey Of India कडील ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील.
२९. विषयांकित योजनेतील एक पुनर्वसन रहिवासी गाढा Sample Flat म्हणुन पाहणीसाठी, आर.सी.सी. व वीट बांधकाम पुर्णत्वापोटीचा टी.डी.आर. मागणीपूर्वी पूर्ण लरणे विकसकावर बंधनकारक राहील.
३०. सदरची झोपडपट्टी पुनर्वसन योजना एकुण पुर्ण सदनिका संख्येनुसार बांधकाम परवानगी दिनांकापासुन १८ महिने इतक्या कालावधीमध्ये पूर्ण करणे बंधनकारक राहील.
३१. कोव्हीड -१९ पार्श्वभूमीवर शासन मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्यक्ष बांधकामाबाबत कार्यवाही करणे बंधनकारक राहील.

वरीलप्रमाणे कोणत्याही अटी / शर्तीचा भंग झाल्याचे आढळल्यास प्रस्तुतची बांधकाम परवानगी रद्दबातल ठरविण्यात येऊन विकसक / वास्तुविशारद यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

अ. प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी

सदर प्रकल्पाचे बांधकाम झो.पु.प्रा.ने निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे (कार्यालयीन परिपत्रक क्र. १३१, दि. १३/२/२०१४) (कार्यालयीन परिपत्रक क्र. १३१ दि. १३/२/२०१४) विहीत मुदतीत पुर्ण करणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच प्रकल्पाचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी बांधकामात वापरण्यात येणा-या नालाची गुणवत्ता तसेच बांधकामाचा दर्जा याबाबत कसलीही तडजोड न करता बांधकाम करणेची सर्व जबाबदारी विकसकाची राहील.

ब. Fire NOC, EC आणि इतर नाहरकत प्रमाणपत्राबाबत.

पुर्व मंजूर बांधकाम परवानगी वेळी पुणे मनपाकडील फायर एनओसी क्र.w.no. FB/१९३६ दि.३१/०७/२०१९ अन्वये ए विंग ३४.२० मी. व बी विंग २८.५० मी. उंचीसाठी नाहरकत प्राप्त आहे. त्यातील अटी शर्टीचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच नकाशात प्रस्तावित करणेत आलेल्या इमारतीच्या उंचीमधिल व इतर बदलाच्या अनुंगाने सुधारीत "Fire NOC" नकाशांसह जोते तपासणी पूर्वी सादर करणे बंधनकारक राहील, त्याशिवाय सदर प्रकरणी जोते पुर्णत्वाचा टी.डी.आर. अनुज्ञेय राहणार नाही.

प्रस्तावित Construction Area २०,०००चौ. मी. पेक्षा कमी आहे. तथापि, भविष्यात E.C. ची आवश्यकता लागल्यास पर्यावरण विभागाचे ना हरकत (E.C) सादर करणे बंधनकारक राहील.

क. भविष्यात पात्र ठरणाऱ्या तसेच अपात्र झोपडीधारकांचे सशुल्क पुर्ववसन्नासाठी आवश्यक त्या गाळ्यांविषयी सदर योजनेच्या संरचनेत / स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये न्तरतूद करणे विकसक / वास्तुविशारद यांचेवर बंधनकारक राहील.



जा.क्र. झोपुप्रा/ससंनर/मास्टर क्र.२०१७/१२८५ /२०२०

दिनांक- २८/१०/२०२०

प्रत:-

- १) विकसक - मे.एम्पायर कन्स्ट्रक्शन्स
कॅसिया कोर्ट, फा.प्लॉट नं.३०२, नोर्थ मेन रोड,
डी-लेन, कोरेगाव पार्क, पुणे - ४११००९
- २) वास्तुविशारद प्राईड डिझायनर्स तर्फे श्री. अमीन शेख
ऑफिस नं. ५२०, ईस्ट विंग, अरोरा टॉवर, कॅप, पुणे.
- ३) सहायक निबंधक, झोपुप्रा, पुणे.
- ४) संगणक अधिकारी यांनां संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेषित.

२८/१०/२०२०

१. सहायक संचालक नगररचना

२. झो.पु.प्रा. पुणे.

३. २८/१०/२०२०

४. २८/१०/२०२०